

#### February 21, 2025

To, To.

National Stock Exchange of India Ltd., BSE Limited,

Exchange Plaza, C-1, Block G, Phiroze Jeejeebhoy Towers, Bandra-Kurla Complex, Dalal Street, Fort

Bandra (East), Mumbai - 400 051 Mumbai- 400 001

Scrip Symbol: MANBA Scrip Code: 544262

Sub: Newspaper advertisement - Notice of the Extra Ordinary General Meeting to be held on Saturday, March 15, 2025 through Video Conference ('VC') /Other Audio-Visual Means ('OAVM')

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 read with 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR Regulations"), please find enclosed herewith the copies of newspaper clippings for Notice of Extra Ordinary General Meeting ("EGM") of the Company to be held on Saturday, March 15, 2025 at 03:00 p.m. through VC / OAVM facility, information of E-voting and other related information, published today, i.e. February 21, 2025 in the following newspapers:

"Financial Express" in English Language and "Mumbai Lakshdeep" in Marathi Language.

The same will be available on the website of the Company at www.manbafinance.com

You are requested to take the same on your record.

Thanking you,

Yours Faithfully, For Manba Finance Limited

Bhavisha Ashish Jain

**Bhavisha Jain Company Secretary and Compliance Officer** 

Encl.: As above

## FAMILY-OWNED FIRMS FLAG CONCERNS OVER PROPOSED CHANGES

# Advocates Bill leaves legal industry divided

JYOTSNA BHATNAGAR Ahmedabad, February 20

THE DRAFT ADVOCATES (Amendment) Bill 2025, which was circulated last week for public feedback, has left the legal industry a house divided. While most companies are supporting the Bill, law firms—particularly the family-owned ones—have expressed serious concerns.

The draft has been flagged by the Bar Council of India (BCI) for its "draconian provisions". In a letter to the ministry, BCI has said the very concept of autonomy and independence of the Bar is attempted to be demolished. Apart from the entry of foreign legal firms and lawyers, it also has objected to provisions that would give the government more control over BCI, including the introduction of up to three government nominees on it.

However, senior advocate DP Singh welcomed the proposed reforms. "The entry of foreign law firms with the suggested regulations and limitations should be welcome as India, which is aspiring for a leadership role in the world, should be open to such changes," he said.

Pankaj Agarwal, advocate, Supreme Court, and arbitrator & mediator, said "interesting changes have been made in certain definitions, including that of legal practitioners, which propose to include corporate lawyers, in-house counsels, and those engaged in legal work in private and public organisations, statutorybodies, and foreign law firms".

Professionally-run law firms are also in favour of the draft amendment. Harry Chawla, managing partner at Luthra & Luthra, said it is a progressive step towards transforming the landscape of practice of law in India. "That the Advocate Act, 1961, requires changes to align the legal profession and legal education with global best practices is beyond debate. Several steps are commendable."

Allaying fears over proposal



Entry of foreign law firms with the suggested regulations and limitations should be welcome



ADVOCATE, SUPREMÉ COURT

**CHAWLA** 

MANAGING

PARTNER AT

LUTHRA &

MANAGING

PARTNER AT

SARAF AND

Interesting changes have been made in certain definitions, including that of legal practitioners

While it (Bar making rules to recognise law firms) may appear beneficial, the same may delay growth of law firms



Proposed amendments give a clearer, more transparent pathway for foreign law firms to establish offices in India



Proposed amendments aim to enhance legal profession and education by aligning them with global best practices

to permit entry of foreign law firms, he said there has been considerable advancement in the development of expertise and experience of Indian lawyers in the last few decades.

"As far as in-house counsels are concerned, this is in keeping with their long-standing demand to be permitted to argue in courts. This is a welcome development and will lead to diversity in the Bar and bring down legal costs,"Chawla added.

Mohit Saraf, managing partner at Saraf and Partners, told FE, "the proposed amendments provide a clearer and potentially more transparent pathway for foreign law firms to establish offices here, subject to compliance with the new regulatory framework and adherence to reciprocity conditions". Foreign law firms, he said,

would have to navigate the dual oversight of the Centre and BCI, ensuring adherence to Indian regulations and additional requirements. However, the real test would be the quality of these rules as foreign law firms and lawyers would be nervous in subjecting themselves to an 'excessive' regulatory regime.

On the proposal to empower the Centre to form rules for entry of foreign law firms and lawyers, a responsibility previously held by BCI, Saraf was hopeful the shift "would lead to a more uniform and streamlined process for foreign entities seeking to establish a presence here".

Hemant Batra, head and senior legal consultant, new

ventures and growth with tier  $oldsymbol{1}$ law firm Shardul Amarchand Mangaldas, said "the proposed amendments aim to enhance the legal profession and legal education by aligning them with global best practices".

Jayesh H, co-founder of midsized firm Juris Corp, said: "The proposed amendments can be a game changer for in-house counsels and their career movements." Elaborating further, he said: "This would mean there can be greater two-way movement between law firms and corporates, especially from inhouse to private practice, which currently is largely restricted to post-retirement arrangements.

What is to be seen is if inhouse counsels would get to be on a par with private practice in all respects. That would include the right to appear on behalf of their employer before various forums, including the high courts and the SC. "Hopefully, the old concept of lawyers being first an officer of the court and then an advocate for their client will not derail this," he added.

Jayesh, however, expressed apprehensions over the stranglehold the government would acquire if the Bill was to be passed. Regarding the proposal about registration of law firms. he said: "...One hopes this is not the precursor to the Bar Council deciding which Indian law firm can tie up with a foreign law firm. Hopefully, the government's stated intention of ease of doing business will prevent such a licence raj being created."

Chawla also struck a cautionary note. Under the draft amendment, the Bar Council is empowered to make rules to recognise and regulate law firms regardless of size or presence."While it may appear beneficial, the same may delay, if not impede, growth of law firms, especially those that break away from larger ones. In addition, this would appear superfluous, considering that individual lawyers are regulated by the Bar Council," he said.

## Gill's classy 100, Shami's 5-wicket haul help India beat Bangladesh


**SUMAN RAY** 

Dubai, February 20

SHUBMAN GILL WAS more artisan than artist en route to his eighth ODI hundred after Mohammed Shami's satisfying five-wicket haul, propelling India to a workmanlike sixwicket win over Bangladesh in their Champions Trophy opener here on Thursday.

Gill's unbeaten innings (101, 129b, 9x4. 2x6) had a mirror image in Bangladesh innings through Towhid Hridoy's 100 (118b) that lifted them to 228 from the depths of 35 for five after batting by choice.

But India negated various pressure points, including a sluggish surface, during their chase effectively through Gill's knock full of substance, and ended up at 231 for four in 46.3 overs. It's also a nerve-settling victory for India ahead of their much-awaited clash against a more accomplished Pakistan at the same venue on February 23.



Rohit Sharma,

Gill, the world's No.

1 ODI batter, played a

massive role in it,

dishing out a century which

was more remarkable for its

restraint than the customary

flair. It was also a reflection of

his growing stature as India's

shining shard of positive in

Shami's outing.

India also found another

Shami also eased a lot of

new generation batting star.

gave India a

big start

He did not take much time to grab his second wicket when he ousted Mehdy Hasan Miraz - caught brilliantly by Shubman Gill in the slips.

The Bengal pacer later returned to break the determined stand between Hridoy and Ali, dismissing the latter.

He later took two more wickets, and now the 34-yearold is India's highest wicket taker in ICC tournaments, going past former pacer Zaheer Khan (59). Harshit Rana (3/31) gave good backing to his senior partner.

## Fresher hiring to see a surge: Report


MANU KAUSHIK New Delhi, February 20

THE DEMAND FOR freshers and professionals with less than five years of experience is expected to rise in the first six months of this year, according to the latest career outlook report by TeamLease EdTech.

Out of the 649 companies surveyed, 74% said they will hire freshers in the six months to June, 2% higher than the July-December 2024 period. The hiring demand for professionals in the 1-5 years of experience bracket, too, jumped from 66% to 69% during the same period.

Several industries are likely to witness strong freshers'





E-commerce & Technology Start-ups Manufacturing Engineering & Infrastructure Information Technology Healthcare & **Pharmaceuticals** Source: TeamLease EdTech

recruitment in the first half of 2025. This includes e-commerce & technology startups, which are expected to see a iump of 9% in H1 2025 in comparison to H2 2024. For manufacturing, the jump will be 14% and 3% increase for engineering & infrastructure.

The IT sector has experi-

enced strong recovery with

entry-level hiring intentions surging to 59% compared to 45% in H2 2024. "India's IT industry is

poised to see a surge in fresher hiring with over 150,000 entry-level roles projected. Leading IT firms are ramping up hiring to meet increased project demands," the report said.

## India third in future growth potential: Report

NOTICE

DECLARATION OF DISTRIBUTION (OF INCOME & CAPITAL) (PREVIOUSLY REFERRED AS DIVIDEND) UNDER VARIOUS

Axis Mutual Fund Trustee Limited, Trustee to Axis Mutual Fund ("the Fund") has approved the declaration of Distribution (of

Income & Capital) (previously referred as dividend) under the Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) options of

Pursuant to payment of IDCW, the NAV of the above stated IDCW option of the schemes/plans would

The Distribution would be paid to the beneficial owners / unit holders whose names appear in the statement of beneficial owners

maintained by the depositories under the said schemes/plans at the close of business hours on the record date and to the unit

holders holding units in physical form, whose names appear in the Register of unit holders maintained with Registrar and Transfer

Investors may kindly note that declaration of Distribution is subject to availability of distributable surplus on the record date/ex-

distribution date. In case the distributable surplus is less than the quantum of Distribution on the record date/ex-distribution date,

Agent under the IDCW options of the schemes/plans as at the close of the business hours on the record date.

the entire available distributable surplus in the schemes/plans will be declared as Distribution.

Axis Bank Ltd. is not liable or responsible for any loss or shortfall resulting from the operation of the scheme.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

**FE BUREAU** 

Mumbai, February 20

INDIA SECURED THE 30th spot in the Brand Finance Global Soft Power Index this year, slipping a notch from 2024, when it was ranked 29. However, there are many positive takeaways as well. The country has been ranked third

SCHEMES OF AXIS MUTUAL FUND

following schemes, the particulars of which are as under:

Name of the Schemes /Plans

Axis Equity Savings Fund - Regular Plan - Monthly IDCW Option

Axis Equity Savings Fund - Direct Plan - Monthly IDCW Option

#As reduced by the amount of applicable statutory levy, if any.

fall to the extent of payout and statutory levy, if any.

Investors are requested to kindly take note of the above.

or the immediately following Business Day if that day is not a Business Day.

Axis Arbitrage Fund - Regular Plan - Monthly IDCW Option

Axis Arbitrage Fund - Direct Plan - Monthly IDCW Option

Axis Aggressive Hybrid Fund - Regular Plan -

Axis Aggressive Hybrid Fund - Direct Plan -

Axis Multi Asset Allocation Fund - Regular Plan -

Axis Multi Asset Allocation Fund - Direct Plan -

Monthly IDCW Option

Monthly IDCW Option

Monthly IDCW Option

Monthly IDCW Option

Place: Mumbai

Date: February 20, 2025

No.: 124/2024-25

in the 'future growth potential' attribute, reinforcing its economic influence. It is at number 6 in arts and entertainment, while its investment in space exploration has helped it get the 8th spot.

For the second consecutive year, India holds the 28th place in the 'influential in diplomatic circles' category. It also

Ranked 30th in **Global Soft Power Index** by Brand Finance

posted a remarkable leap of 20 places in the 'helpful to countries in need' attribute. As a thriving hub of business and technology, India has climbed a spot to reach the 29th rank in

Quantum of

Distribution (of income

& capital) (₹ per unit)\*

0.05

0.10

0.15

the 'products and brand the world loves' index.

Ajimon Francis, MD, India, Brand Finance, said: "The country's rise in global perception reflects a balanced mix of innovation, diplomacy, and deep-rooted culture, holistic wellness and traditions that appeal to both investors and global citizens alike."

NAV as on

February 19,

2025 (per unit ₹)

11.1083

12.0936

11.69

13.57

12.87

15.72

18.4052

24.5272

Face

/alue (per

Unit ₹)

10

For Axis Asset Management Company Limited

(Investment Manager to Axis Mutual Fund)

Managing Director & Chief Executive Officer

AXIS MUTUAL FUND

(CIN - U65991MH2009PLC189558)

Gop Kumar Bhaskaran

Record

Date\*

February

25, 2025

Registered Office: 324, Runwal Heights, L.B.S Marg, Opp. Nirmal Lifestyle, Mulund (West), Mumbai- 400080, Tel no: +91 22 62346666.

NOTICE TO THE MEMBERS FOR (01/2024-25) EXTRA-ORDINARY GENERAL MEETING OF THE MANBA FINANCE LIMITED ("THE COMPANY") TO BE HELD THROUGH VC (VIDEO CONFERENCING) / OAVM (OTHER AUDIO- VISUAL MEANS

NOTICE is hereby given that the (01/2024-25) Extra Ordinary General Meeting ("EGM") of the Company will be held on Saturday, March 15, 2025 at 03:00 P.M. IST through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') to transact the businesses as set out in the Notice of EGM. The Company has sent the EGM Notice on Thursday, February 20, 2025, through electronic mode to all the Members whose e-mail IDs are registered with the Company's Registrar & Share Transfer Agent, M/s. MUFG Intime India Private Limited/ Depository Participant (s) in accordance with the Circular issued by the Ministry of Corporate Affairs vide Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs followed by Circular No. 20/2020 dated May 05, 2020, Circular No. 22/2020 dated June 15, 2020, Circular No. 33/2020 dated September 28, 2020, Circular No. 39/2020 dated December 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 10/2021 dated June 23, 2021 Circular No. 21/2021 dated December 14, 2021, Circular No. 02/2022 dated May 5, 2022 and General Circular No. 11/2022 dated December 28, 2022, General Circular no. 09/2023 dated September 25, 2023 and General Circular no. 09/2024 dated September 19, 2024 ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/ CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular No. SEBI/HO/DDHS/ DDHS\_Div2/P/CIR/2022/079 dated 3rd June, 2022 and SEBt/HO/CFD/PoD-2/P/ CIR/2023/4 dated January 5, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/ CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) ("Circulars").

The notice of the (01/2024-25) EGM will be available on company's website at RNT.HELPDESK@LINKINTIME.CO.IN.

Pursuant to the provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its members the facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the (01/2024-25) EGM by remote e-voting and e-voting during the EGM. The Company has engaged the services of MUFG Intime India Private Limited for providing its members the facility of remote e-voting and e-voting during EGM and the detail procedures has been provided in the notice of EGM.

The voting rights of the members shall be in proportion to their share in the paid-up equity RNT.HELPDESK@LINKINTIME.CO.IN

Any person who acquire shares and become member of the Company after dispatch of notice and holding shares as on cut-off date i.e. March 07, 2025, may obtain login ld and password by sending a request over email at RNT.HELPDESK@LINKINTIME.CO.IN mentioning demat account number/folio number, PAN, name and registered address. However, Members who are already registered with MUFG Intime India Private Limited for e-voting can use their existing User id and Password for casting their vote through remote e-voting/e-voting at the EGM.

members available at https://instavote.linkintime.co.in/ under "Help" section or contact

Date: February 18, 2025

Place: Mumbai

financialexp.epapr.in

Managing Director

DIN: 00979854

### TEXMACO RAIL & ENGINEERING LIMITED

CIN: L29261WB1998PLC087404 Registered Office: Belgharia, Kolkata-700056 Phone No.: (033) 2569 1500, Fax No.: (033) 2541 2448 Website: www.texmaco.in, Email: texrail\_cs@texmaco.in

#### POSTAL BALLOT NOTICE Notice is hereby given pursuant to Section 110 of the Companies Act, 2013

('Act') and other applicable provisions, if any, of the Act read with Rules 20 & 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, General Circular No. 09/2024 issued by the Ministry of Corporate Affairs read with other circulars issued for this purpose from time to time ('MCA Circulars'), all other applicable rules framed under the Act and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') and other applicable laws, including any statutory modification(s), amendment(s) or re-enactment(s) thereof for the time being in force and as may be enacted hereinafter to the Members of Texmaco Rail & Engineering Limited ('Company') seeking approval for appointment of Mr. Marco Philippus Ardeshir Wadia (DIN: 00244357) as an Independent Director of the Company, proposed to be passed through postal ballot by electronic means only ('remote e-voting')

In compliance with the MCA Circulars, the Notice is being sent through email only and accordingly, the approval of the Members is being sought through remote e-voting. The Physical copies of the Notice along with Postal Ballot form & postage prepaid self-addressed business reply envelope are not being

On 20th February, 2025, the Notice has been sent only by email to all the Members whose email addresses are registered with the Depository Participant(s) / Registrar & Share Transfer Agent ('RTA') / the Company and whose names appear in the Register of Members / list of beneficial owners as received from National Securities Depository Limited / Central Depository Services (India) Limited as on Friday, 14th February, 2025.

In compliance with Regulation 44 of the Listing Regulations and pursuant to the provisions of Sections 108 and 110 of the Act read with the Rules framed thereunder and the MCA Circulars, the Company is providing the remote. e-voting facility to its Members, to enable them to cast their votes electronically on the Resolution as set out in the Notice. The Company has availed the services of KFin Technologies Limited ('KFin'), who is also the RTA of the Company, for providing remote e-voting facility for exercising postal ballot. The remote e-voting period shall commence at 9:00 a.m. on Friday, 21st February, 2025 and shall end at 5:00 p.m. on Saturday, 22nd March, 2025. The e-voting module shall be blocked for voting thereafter. The voting rights of Members will be reckoned on the paid-up value of Equity Shares registered in the name of the Members as on Friday, 14th February, 2025 ('cut-off date').

The Board of Directors of the Company has appointed Ms. Geeta Roy Chowdhury, Practicing Company Secretary (Membership No. F7040) as the scrutinizer, who consented to act as such, to conduct the process of the postal ballot by electronic means, in a fair and transparent manner.

The Notice will also be available on the websites of the Company at www.texmaco.in, the Stock Exchanges, where the Equity Shares of the Company are listed at www.bseindia.com and www.nseindia.com and KFin at https://evoting.kfintech.com/public/Downloads.aspx.

Pursuant to SEBI Circular no. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 9th December, 2020 on "e-voting facility provided by Listed Entities", Individual shareholders holding shares in demat mode are allowed to vote through their demat accounts / websites of Depositories / Depository Participants. Further, Individual shareholders holding shares in physical mode and non-individual shareholders holding shares in demat mode may cast their votes by accessing the website of KFin at https://evoting.kfintech.com. Shareholders are advised to update their email address and mobile number in their demat accounts with their respective Depository Participants in order to access the e-voting facility.

All material and relevant documents referred to in the explanatory statement of the Notice are available for inspection through electronic mode only for the Members of the Company until the last date for exercising their votes through remote e-voting i.e., Saturday, 22nd March, 2025. Members seeking inspection of such documents are requested to send an email at evoting\_texrail@texmaco.in. Any query in relation to the Resolution proposed to be passed by postal ballot may be addressed to the Company Secretary of the Company at texrail\_cs@texmaco.in

Upon completion of the scrutiny of the votes cast through remote e-voting in a fair and transparent manner, the Scrutinizer will submit its report to the Chairman of the Company, or any person duly authorised by him. The results of the postal ballot will be announced on or before Tuesday, 25th March, 2025. The results along with the Scrutinizer's Report will also be posted on the websites of the Company i.e., www.texmaco.in. KFin i.e., https://evoting.kfintech.com, and Stock Exchanges i.e., www.bseindia.com and www.nseindia.com . The Company will also display the results at its registered office. The Resolution, if passed by the requisite majority, shall be deemed to have been passed on the last date specified for remote e-voting i.e., Saturday, 22nd March, 2025.

In case of any query regarding e-voting / technical assistance, Members may contact KFin helpdesk at toll free no. 1800-309-4001 or write at einward.ris@kfintech.com

Place: Kolkata

Date: 20th February, 2025

For Texmaco Rail & Engineering Limited

K. K. Rajgaria

Company Secretary & Compliance Officer

One Lodha Place, 22<sup>™</sup> & 23<sup>™</sup> Floor, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai, Maharashtra, Pin Code - 400 013. India. TEL: (022) 6649 6100, EMAIL: customerservice@axismf.com, WEBSITE: www.axismf.com.

## Manba Finance Limited Corporate Identity Number (CIN): U65923MH1996PLC099938

Email: investorrelation@manbafinance.com, Website: www.manbafinance.com

www.manbafinance.com/annual-reports/general-meeting-notices, the website of the stock exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the RTA's website at www.linkintime.co.in. However, the members may request a physical copy of the Notice from the RTA in case they wish to obtain the same by sending a request at:

The remote e-voting period commence on Wednesday, March 12, 2025 at 09:00 A.M. IST and end on Friday, March 14, 2025 at 5:00 P.M. IST. The remote e-voting module shall be disabled for voting thereafter by MUFG Intime India Private Limited. Once the vote on a resolution is cast by the members, the members shall not be allowed to change it

share capital of the Company as on the cut-off date i.e. Friday, March 07, 2025. A member whose name is recorded in the Register of Members/Beneficial owners as on the cut-off date shall only be entitled to avail the facility of remote e-voting/e-voting at the (01/-2024-25) EGM and a person who is not a member as on the cut- off date should treat the Notice of EGM for information purpose only. Members who have already cast their votes by remote e-voting prior to the EGM may also attend the EGM but shall not be entitled to cast their vote again. In case Member(s) have not registered their e-mail addresses with the Company/ Depository/RTA, can get their E-mail ID registered by contacting their respective Depository Participant or by e-mail to investorrelation@manbafinance.com or

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for the

MUFG Intime India Private Limited at enotices@in.mpms.mufg.com / or contact on +91 22 49186000 or send their queries to MUFG Intime India Private Limited at their address:enotices@in.mpms.mufg.com. For and on Behalf of Manba Finance Limited

Manish K Shah

### तूर खरेदी खोळंबली; दर हमीभावापेक्षा कमीच

अमरावती, **दि.२०** : केंद्र व राज्य सरकारच्या मनाफ डफतसेच पणन महासंघाकडून २४ जानेवारीपासून तूर खरेदीसाठी शेतकरी नोंदणीचे आवाहन करण्यात आले होते. परंतु, अधिकृत वेबसाईट पोर्टलच सुरू नसल्याने तूर खरेदीसाठी नोंदणी खोळंबली आहे. त्यामुळे हमीभाव खरेदी केंद्रांवरील नोंदणी आणि खरेदी सुरू होण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

डिसेंबर-जानेवारी दरम्यान थंडीचा कडाका वाढताच शेतकऱ्याच्या घरात तुरीचे उत्पादन येण्यास सुरुवात झाली होती. नव्या वर्षात तुरीचे पीक जोमदार येणार म्हणून शेतकरी वगांत उत्साहाचे वातावरण होते. जानेवारीदरम्यान हमीभाव खरेदी केंद्रांवर ७ हजार ५५० रूपये दराने तूर खरेदीसाठी जाहीर करीत शेतकऱ्यांना नोंदणीचे आवाहनदेखील करण्यात आले. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी तूर उत्पादन हाती येताच बाजार समितीत विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बाजारात पडत्या दराने कमी प्रतिचा माल म्हणून शेतकऱ्यांकडील तूर खरेदीहोत असल्याचे चित्र आहे. अमरावती बाजार समितीत १० हजार ३७१ क्विंटल तुरीची आवक झाली. किमान ७हजार तर कमाल ७ हजार ५०० म्हणजे सरासरी ७ हजार २५० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. बाजारात गेल्या दाड माहन्यात १ लाख ३० हजार क्विंटल तुरीची आवक झाली आहे. सरासरी ७ हजार २०० रूपये दर मिळाला असून हमीदराच्या तुलनेत प्रतिक्विंटल अडीचशे रुपये कमी मिळत आहेत.

कोरडवाहू पट्ट्यात कापूस, सोयाबीन व तूर ही खरीप हंगामातील मुख्य पिके आहेत. यंदा तीनही पिकांचे बाजारमूल्य कमालीचे घसरले आहे. राज्य सरकारने सोयाबीनची शासकीय खरेदी केली. मात्र, उद्घिष्टापेक्षा निम्मे सोयाबीनच खरेदी होऊ शकले. कापसाची खरेदी सीसीआयमार्फत करण्यात येत असली, तरी गेल्या एक आठवड्यापासून तांत्रिक कारण देत ती रखडली आहे. आता तुरीची शासकीय खरेदी करण्यात येणार आहे. १३ फेब्रुवारीपासून खरेदी प्रारंभ करण्याचे आदेश आहेत. म ात्र, खरेदी अद्यापपर्यंत सुरू झालेली नाही. जिल्ह्यात वीस केंद्रांवर खरेदी करण्यात येणार आहे. या केंद्रांना खरेदीचे उद्घिष्ट देण्यात आले आहे.

बाजारात तूर येताच बाजार समित्यांमध्ये तुरीचे बाजारभाव तब्बल हजार रूपयांनी खाली आले आहेत. तर नाफेड तथा पणन महासंघांतर्गत शासकीय हमीभाव केंद्रांमध्ये खरेदी अद्यापही सुरू झालेली नाही. जिल्ह्यात ३९ हजार ६५४ टन खरेदीचे उद्घिष्ट देण्यात आले आहे.

#### PUBLIC NOTICE

Public notice is issued on behalf of my client MR. NAGRAJ MANNAR KALIPIRMALARJUN (hereinafter referred as "my client") who has purchased the Flat premises bearing Flat no.103, First Floor, Shyam Kunj CHS Ltd, Virar, admeasuring area 46.93 sq.mtrs. built-up area, situated at Survey no. 402, Village Virar, District Palghar, Maharashtra (hereinafter referred to as the "said Flat") from We have been informed by my client that Original Share Certificate bearing no.7, with Member registration no. 07 registered with the Maharashtra Co-operativ Societies Act, 1961 bearing registration no. TNA VSI.HSG / (TC)11162 / 1999-2000 having 5 shares o Rs. Fifty each, bearing distinctive nos. from 31 to 35 of total Rs. 250 is lost/misplaced and is not traceable inspite of their best efforts.

Any person or legal heir having any claim in respect of the above referred flat or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance inheritance, possession, lease, tenancy, lien, license hypothecation, transfer of title or beneficial interes under any trust, right of prescription or pre-emption of under any agreement or other disposition or under any decree, order or award or otherwise claiming howsoever are hereby requested to make the sam known in writing together with supporting document to the undersigned at his office within a period of days (both days inclusive) hereof failing which the claims of such persons shall be deemed to have bee waived and/or abandoned. ned. Sd/-GHANSHYAM YADAV

Date: 21/02/2025 ADVOCATE HIGH COURT 3RD FLOOR, ANDHERI COURT BAR ASSOCIATION ANDHERI EAST MUMBAI-69

#### सार्वजनिक सूचना सर्वसाधारण जनतेला कळविण्यात येत आहे की.

श्री रेनॉल्ड आयनिक्कल यांच्या नावाने जारी केलेले मळ शेअर प्रमाणपत्र क्रमांक १०१, १० शेअर्ससाठी, हैं F-१०३ मध्ये नालासोपारा (पू) येथे असलेल्या कल्पना गार्डन विंग DEF को-ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेडचे सदस्य असून, ते हरवले, गहाळ/ चोरले गेले असल्याचे नोंदवले गेले आहे. सोसायटीच्या सदस्याने डुप्लिकेट शेअर प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे. सोसायटी कल्पना गार्डन विंग DEF को-ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या सचिवांना ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत डुप्लिकेट शेअर प्रमाणपत्र जारी करण्यासाठी सर्वसामान्यांकडून दावे आणि/ किंवा आक्षेप मागवत आहे. त्यांच्या/ तिच्या/ त्यांच्या दाव्यांच्या/ आक्षेपांच्या समर्थनार्थ अशा कागदपत्रांच्या प्रती आणि इतर पुरावे. जर वर नमूद केलेल्या कालावधीत कोणतेही दावे/हरकती प्राप्त झाल्या नाहीत तर सोसायटीला सोसायटीच्या उपनियमांनुसार प्रदान केलेल्या पद्धतीने डप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी करण्याचे स्वातंत्र्य असेल. सोसायटीला प्राप्त झालेले दावे/हरकती, जर असतील तर, सोसायटीच्या उपनियमांनुसार प्रदान केलेल्या पद्धतीने हाताळल्या जातील.

दिनांक: २१/०२/२०२५ स्थळ: नालासोपारा (प् कल्पना गार्डेन विंग डीईएफ को-ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, ९००४६७८११९

.... अर्जदार

#### जाहीर नोटीस

सहायक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१.

शिवरत्न सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई.

पत्ता:- शिवरत भवन, शिवसेना मुख्य कार्यालयाशेजारी, राम हजारे मार्ग,

ग्रुप नं. १, विक्रोळी (पूर्व), मुंबई- ४०० ०८३. अनुक्रमांक १ ते १४

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	जाब देणार
					क्र.
१	श्री. महेंद्र परशुराम कदम	०१/०१/२०२५	१६	५१६८२६	१
?	श्री. विलास तातोबा जाधव	०१/०१/२०२५	१६	५१६८२६	3
3	श्री. सचिन उत्तम जागवडे	०१/०१/२०२५	१६	५१६८२६	Х
8	श्री. अजित एकनाथ सकपाळ	०१/०१/२०२५	१७	१३७५१०	2
ų	श्री. विनोद भिकाजी कसबे	०१/०१/२०२५	१७	१३७५१०	э
ξ	श्री. अजित एकनाथ सकपाळ	०१/०१/२०२५	१८	१४७०३५	१
b	श्री. विनोद भिकाजी कसबे	०१/०१/२०२५	१८	१४७०३५	2
۷	श्री. अन्वर अब्दुल गनीबेग	०१/०१/२०२५	१८	१४७०३५	3
٩	सौ. मनिषा सतिश खंडाळकर	०१/०१/२०२५	१८	१४७०३५	γ
१०	श्री. नारायण तुकाराम गायकवाड	०१/०१/२०२५	१९	२८५०१७	१
११	श्री. बाबू केतू धोत्रे	०१/०१/२०२५	१९	२८५०१७	2
१२	श्री. बापू रामू वाघमारे	०१/०१/२०२५	१९	२८५०१७	ş
१३	श्री. अशोक विठ्ठल बागुल	०१/०१/२०२५	१९	२८५०१७	γ
१४	श्री. रविंद्र गोविंद पवार	०१/०१/२०२५	२०	१३५२६३	3

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने प्तमन्स पाठविण्यात आलेले आहे.परंतू प्रतिवादी यांना समन्स रुजु न झाल्याने व त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत आहोत. उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत: जातीने **दिनांक २८/०२/२०२५ रोजी दुपारी १२:००** या वेळेत दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण य

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल.

म्हणून आज दिनांक ०७/०२/२०२५ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.

शिक्क

सही/-(बी. के. येल्हारे) सहायक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई

## **MANBA**

### Manba Finance Limited

Corporate Identity Number (CIN): U65923MH1996PLC099938 Registered Office: 324, Runwal Heights, L.B.S Marg, Opp. Nirmal Lifestyle Mulund (West), Mumbai- 400080, Tel no: +91 22 62346666, Email: investorrelation@manbafinance.com, Website: www.manbafinance.com

NOTICE TO THE MEMBERS FOR (01/2024-25) EXTRA-ORDINARY GENERAL MEETING OF THE MANBA FINANCE LIMITED ("THE COMPANY") TO BE HELD THROUGH VC (VIDEO CONFERENCING) / OAVM (OTHER AUDIO- VISUAL MEANS)

NOTICE is hereby given that the (01/2024-25) Extra Ordinary General Meeting ("EGM") of the Company will be held on Saturday, March 15, 2025 at 03:00 P.M. IST through Vide Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') to transact the businesses as set out in the Notice of EGM. The Company has sent the EGM Notice on Thursday February 20, 2025, through electronic mode to all the Members whose e-mail IDs are registered with the Company's Registrar & Share Transfer Agent, M/s. MUFG Intime India Private Limited/ Depository Participant (s) in accordance with the Circular issued by the Ministry of Corporate Affairs vide Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circula No.17/2020 dated April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs followed by Circular No. 20/2020 dated May 05, 2020, Circular No. 22/2020 dated June 15, 2020 Circular No. 33/2020 dated September 28, 2020, Circular No. 39/2020 dated December 31, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 10/2021 dated June 10 23, 2021 Circular No. 21/2021 dated December 14, 2021, Circular No. 02/2022 dated May 5, 2022 and General Circular No. 11/2022 dated December 28, 2022, General Circular no. 09/2023 dated September 25, 2023 and General Circular no. 09/2024 dated September 19, 2024 ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and Circular No. SEBI/HO/CFD CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular No. SEBI/HO/DDHS DDHS\_Div2/P/CIR/2022/079 dated 3rd June, 2022 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/ CIR/2023/4 dated January 5, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) ("Circulars").

The notice of the (01/2024-25) EGM will be available on company's website a www.manbafinance.com/annual-reports/general-meeting-notices, the website of the stock exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the RTA's website at www.linkintime.co.in. However, the members may request a physical copy of the Notice from the RTA in case they wish to obtain the same by sending a request at RNT.HELPDESK@LINKINTIME.CO.IN.

Pursuant to the provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its members the facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the (01/2024-25) EGM by remote e-voting and e-voting during the EGM. The Company has engaged the services of MUFG Intime India Private Limited for providing its members the facility of remote e-voting and e-voting during EGM and the detail procedures has beer provided in the notice of EGM.

The remote e-voting period commence on Wednesday, March 12, 2025 at 09:00 A.M. IST and end on Friday, March 14, 2025 at 5:00 P.M. IST. The remote e-voting module shall be disabled for voting thereafter by MUFG Intime India Private Limited. Once the vote on a resolution is cast by the members, the members shall not be allowed to change it

The voting rights of the members shall be in proportion to their share in the paid-up equit share capital of the Company as on the cut-off date i.e. Friday, March 07, 2025. A member whose name is recorded in the Register of Members/Beneficial owners as on the cut-off date shall only be entitled to avail the facility of remote e-voting/e-voting at the (01/-2024 25) EGM and a person who is not a member as on the cut-off date should treat the Notice of EGM for information purpose only. Members who have already cast their votes by remote e-voting prior to the EGM may also attend the EGM but shall not be entitled to cas their vote again. In case Member(s) have not registered their e-mail addresses with the Company/ Depository/RTA, can get their E-mail ID registered by contacting their respective Depository Participant of by e-mail to <a href="mailto:investorrelation@manbafinance.com">investorrelation@manbafinance.com</a> or RNT.HELPDESK@LINKINTIME.CO.IN

Any person who acquire shares and become member of the Company after dispatch o notice and holding shares as on cut-off date i.e. March 07, 2025, may obtain login Id and password by sending a request over email at RNT.HELPDESK@LINKINTIME.CO.IN mentioning demat account number/folio number, PAN, name and registered address. However, Members who are already registered with MUFG Intime India Private Limited for e-voting can use their existing  $\dot{U}ser$  id and Password for casting their vote through remote e-voting/e-voting at the EGM.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for the members available at https://instavote.linkintime.co.in/ under "Help" section or contact MUFG Intime India Private Limited at enotices@in.mpms.mufg.com / or contact or +91 22 49186000 or send their queries to MUFG Intime India Private Limited at their address: enotices@in.mpms.mufg.com.

For and on Behalf of Manba Finance Limited

Date: February 18, 2025 Place: Mumbai

Manish K Shah **Managing Director** DIN: 00979854

#### सार्वजनिक नोटीस

संस्था विधी रिसर्च अँड डेव्हलोपमेंट LLP स्थित, कायमस्वरूपी आणि अपरिवर्तनीय स्वरूपात प्लॉट क्रमांव डी–१६/१ (पीटी), केयू बाजार पोस्ट, टीटीसी औद्योगिक क्षेत्र, ठाणे–बेलापूर रोड, तुर्भे, नवी मुंबई — ४००७०५, ३१ डिसेंबर २०२४ पासून बंद करण्यात आली आहे फर्ममध्ये कोणताही तात्पुरता, कॅज्युअल, प्रशिक्षु, शिकाऊ किंवा कंत्राटी कर्मचारी कार्यरत नव्हता. ६१ कामगार कार्यरत होते ाणि बंद झाल्यानंतर सर्व कामगारां यांच्या कायदेशीर व इतर सर्व हक्कां संपूर्ण भूगतान करण्यात आले आहे कोणत्याही प्रकारचे कोणतेही देयक कामगारांकडे शिल्लक नाही.

प्तध्या संस्थाच्या मालमत्तेच्या पुनर्विकासाच विचार केला जात आहे. त्यामुळे, जर कोणत्याही कामगारास काही कायदेशीर हक्क बाकी असतील किंवा कोणत्याही संघटना/ कामगार/इतर असोसिएश किंवा कोणत्याही इतर व्यक्तीमार्फत कार्ह दावा केला जात असेल, तर तो लेखी स्वरूपात कामगार उपायक्त, कामगार आयुक्त कार्यालय, कामगार भवन, C—20 E—ब्लॉक, बांद्रा—कुर्ला संकुल, बांद्रा (पूर्व) मुंबई—400059 येथे या नोटीसच्य प्रकाशनाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत सादर करावा.

जर १५ दिवसांच्या आत असा कोणताई लेखी दावा प्राप्त झाला नाही, तर असे गृहित धारले जाईल की संबंधाित संघटना / कामगार / इतर असोसिएशन किंवा कोणत्याही इतर व्यक्तीने त्यांच्या सर्व हक्कांपासून / दाव्यांपासून स्वेच्छेने संन्यास घेतला आहे आणि अशा कोणत्याही दाव्यांचा आम्हाला कोणताही कायदेशीर बंधनकारक परिणाम होणार नाही.

स्थळः तुर्भे तारीखः २१ फेब्रुवारी २०२५

## रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

#### विशेष वसली आणि विक्री अधिकारी यांचे कार्यालय उ सहकारी विभाग, महाराष्ट्र शासन द्वाराः रामेश्वर सहकारी पतसंस्था मर्यादित

पत्ताः रामेश्वर विद्यामंदिर, दत्त मंदिर रोड, वाकोला, सांताक्रुझ पूर्व, मुंबई ४०००५५. दिनांकः १३.०२.२०२५ 'फॉर्म "झेड"

(नियमन १०७ चे उप-नियम [११] (डी-१)]) स्थावर मालमत्तेकरिता ताबा सूचना

ज्याअर्थी, **रामेश्वर सहकारी पतसंस्था मर्यादित**चे वसुली अधिकारी म्हणून निम्नस्वाक्षरीकार यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था नियमन, १९६१ अन्वये निवाडा ऋणको **श्री. शार्कार शफिमिया सस्याद** यांन **दि. १५.०५.२०२४** रोजी मागणी सूचना पारित करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकास सूचनेमध्ये नमूद केलेली स्वकम रु. १,४४,३५७/- (रु. एक लाख चेब्वेचाळीस हजार तीनशे सत्तावन्न मात्र रितावा करण्याची मागणी केली होती आणि निवाडा ऋणको सदर रकमेचा परतावा करण्यास अयशर्ख रल्यामुळे, निम्नस्वाक्षरीकारांनी दिनांक २१.०१.२०२५ रोजी जप्तीकरिता सूचना पारित केली आणि याखाली वर्णन केलेली मालमत्ता जप्त केली.

निवाडा ऋणको रकमेचा परतावा करण्यास अयशस्वी ठरल्याने, निकाल कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी याखाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा त्याला, तेला महाराष्ट्र सहकारी संस्था नियमन, १९६१ च्या नियम १०७ [११(डी-१)] अन्वये प्राप्त झालेल्य अधिकारांचा वापर करून **दि. १३ फेब्रुवारी, २०२५** रोजी ताबा घेतला आहे

विशेषतः निवाडा ऋणको आणि सर्वसाधारणं जनतेस याद्वारे ताकीद देण्यात येते की, सदर मालमत्तेसोब कोणताही व्यवहार करू नये आणि त्या मालमत्तेसोबतचा कोणताही व्यवहार हा **रामेश्वर सहकार्र** पतसंस्था मर्यादित यांच्या रु. १,४४,३५७/- (रु. एक लाख चौवेचाळीस हजार तीनशे सत्तावन्न मात्र) आणि त्यावरील व्याज एवढ्या रकमेच्या प्रभाराच्या अधीन असेल.

स्थावर मालमत्तेचे वर्णन नालमत्ता धारकाचे नावः मे. बहिसी एन्टरप्राईजेस (शाकीर श. सैय्यद) ग्ताः दुकान १९, 'ए' विंग, पॅराडाईस टॉवर, इमारत क्र. २९, पठाणवाडी, मालाड (पू). वीज बिल मीटर क्र.: एसएम१०३५२८९२ मालमत्तेचे नाव आणि सर्व्हे क्रमांकः दुकान क्र. १९

मालमत्ता कर रु. -१) पूर्व कांद्याचे दुकान २) पश्चिम -३) दक्षिण -

दुकानाची मागची बाजू दरवाजा आणि खुली जागा नोंदणीकरण तहसिल-बोरीवली आणि जिल्हा-मुंबईमधील सदिनका/खोली/दुकान क्र. १९, 'ए' विंग पराडाईस टॉवर, इमारत क्र. २९, पढाणवाडी, मालाड (पू) समाविष्ट असलेल्या मालमत्तेचे सर्व खंड आणि

दिनांकः १३.०२.२०२५

ठिकाणः मुंबई

श्री. बंशी लक्ष्मण गाढवे विशेष वसुली आणि विक्री अधिकारी, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य

motilal oswal

मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड कॉर्पोरेट कार्यालयः मोतीलाल ओसवाल टॉवर, रहिमतुल्लाह सवानी रोड, एस टी डेपो समोर, प्रभादेवी, मुंबई - ४०००२५. ई-मेलः hfquery@motilaloaswal.com सीआयएन क्र. यू६५९२३एमएच२०१३पीएलसी२४८७४१

### ई-लिलाव व विक्री करिता जाहिर सूचना

सिक्यरीटायब्रेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतूदीअन्वये स्थावर मालमत्तेचे विक्रीकरिता ३० दिवसांची ई-लिलाव विक्री सूचना. याद्वारे धारणपंणे जनतेला आणि विशेषतः कर्जदार /जामीनदार / तारणकर्ता यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेल्या स्थावर मालमत्ता मोतीलाल ओसवा होम फायनान्स लिमिटेड (पूर्वीची अस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणून ज्ञात) कडे तारण ठेवल्या आहेत, खाली नमूद केलेल्या मालमत्तेची विक्री ऑनलाईन ई-लिलावाद्वारे जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि जसे आहे जे काही आहे या तत्त्वावर थकबाकीची वसूली, पुढील व्याज, शुल्क आणि लागत इ. च्या . वसूलीकरिता, सरफायसी कायदयाची तरतूद सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ व ९ च्या तरतुदीनुसार

				की ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारांसह)
अ. इ.	कर्जदार/ जामीनदार/ कर्ज खाते	मागणी सूचना दिनांक आणि रक्कम	स्थावर मालमत्तेचे तपशिल	आरक्षित मूल्य, इरठे व इरठे सादर करण्याची अंतिम तारीख
ም. የ.	कर्ज खाते क्र.: एलएक्सपीएएल००११५-	दि.०७.१२.२०२० रोजी	फ्लॅट क्र.३०४, तिसरा मजला, विंग-एच, श्री	आरक्षित मूल्य: रु. ११,००,०००/-
	१६००१९९६, शाखा: पालघर	₹.८,५०,८२२/-	गणेश रेसिडेन्सी, मोरेश्वर विद्यालय, गाव -	(रु. अकरा लाख फक्त)
	कर्जदार: संदेश नारायण गवनांग सह-कर्जदार: जामीनदार: सुभाष यशवंत	(रूपये आठ लाख पन्नास हजार आठशे बावीस फक्त)	मोरे, नालासोपारा (पूर्व), पालघर, ठाणे, महाराष्ट्र - ४०१२०९	इरठे: रु.१,१०,०००/- (रुपये एक लाख दहा हजार फक्त)
	दुर्गोली	हजार जाठरा जावास कवत)	461/18 - 80/10/	्षार कर्ता) इरठे जमा करण्याची अंतिम तारीख: ३०.०३.२०२५
₹.	कर्ज खाते क्र.: एलएक्सकेएएल००११६-	दि.०७.११.२०२४ रोजी	फ्लॅट क्र.००५ तळमजला नर्मदा अपार्टमेंट	आरक्षित मूल्य: रु. ७,००,०००/-
٠.	१७००२७२७३	रू.६,५४,३१९/-	पिसावली गाव श्री हाजी मलंग रोड कल्याण	(रु. सात लाख फक्त)
	शाखाः कल्याण	(रूपये सहा लाख चोपन्न	एस.क्र.४८ एच.क्र.७ ० ० काकाचा ढाबा	इरठे: रू.७०,०००/- (रुपये सत्तर हजार फक्त)
	कर्जदार: राजेंद्र विष्ठल सुतार सह-कर्जदार: दीपश्री राजेंद्र सुतार	हजार तीनशे एकोणीस फक्त)	जवळ - ४२१३०६ ठाणे महाराष्ट्र	इरठे जमा करण्याची अंतिम तारीख: ३०.०३.२०२५
_	, ,	,		1 1 1 1 1
₹.	कर्ज खाते क्र.: एलएक्सकेएआर००६१६- १७००४६६९०	दि.०९.११.२०२४ रोजी रू.१५,०१,१९४/-	फ्लॅट क्र.१०३ पहिला मजला, डी-विंग बालाजी आर्केड फेज -१, घर क्र.७४० सी	आरक्षित मूल्य: रु. १६,००,०००/- (रु. सोळा लाख फक्त)
	शाखाः कल्याण	(रूपये पंधरा लाख एक	आणि ७४० डी गाव-उसरली-खुर्द ता.	इरठे: रु.१,६०,०००/- (रुपये एक लाख साठ
	कर्जदार: अभिजीत पाटील	हजार एकशे चौऱ्याण्णव	पनवेल. उसर्ली - ४१०२०६ रायगड (महा)	हजार फक्त)
	सह-कर्जदार: सुमन बाजीराव पाटील	फक्त)	महाराष्ट्र	इरठे जमा करण्याची अंतिम तारीख: ३०.०३.२०२५
٧.	कर्ज खाते क्र.: एलएक्सव्हीएएस००३१६- १७००४९०५५	दि.०७.११.२०२४ रोजी रू.९,४६,०४९/-	एस.क्र.४ हिस्सा क्र.४, फ्लॅट क्र.२०२ दुसरा मजला साई प्रसाद अपार्टमेंट हनुमान अली	आरक्षित मूल्य: रु. १०,००,०००/- (रु. दहा लाख फक्त)
	शाखाः वसई	(रूपये नऊ लाख	रणगाव वसईपालघर - ४०१२०३ ठाणे महाराष्ट्र	इरठे: रु.१,००,०००/- (रुपये एक लाख फक्त)
	कर्जदार: सुरेमन राजपत चौहान	स्हेचाळीस हजार		इरठे जमा करण्याची अंतिम तारीख:
	सह-कर्जदार: मालती देवी सुरेमन चौहान	एकोणपन्नास फक्त)		३०.०३.२०२५
١.	कर्ज खाते क्र.: एलएक्सव्हीआयआर	दि.०७.११.२०२४ रोजी	मे. सिद्धी मार्लेश्वर डेव्हलपर्स, खोली क्र.३०१,	आरक्षित मूल्य: रु. ९,००,०००/-
	००२१४-१५०००२००३	₹.७,६४,७६९/-	बी-विंग तिसरा मजला प्रशांत अपार्टमेंट	(रु. नऊ लाख फक्त)
	शाखाः विरार कर्जदारः संजय के . जांभळे	(रूपये सात लाख चौसष्ट हजार सातशे एकोणसत्तर	कोपरी नाका विरार ई - विरार - ४०१३०३ ठाणे महाराष्ट	इरठे: रु.९०,०००/- (रुपबे नव्वद हजार फक्त) इरठे जमा करण्याची अंतिम तारीख:
	सह-कर्जदार: काशिनाथ एम. जांभळे	फक्त)		३०.०३.२०२५
ξ.	कर्ज खाते क्र.: एलएक्सकेएएल००११४-	दि.१४.११.२०२२ रोजी	फ्लॅट क्र.बी/२०३, दुसरा मजला, निर्माण	आरक्षित मूल्य: रु. ११,००,०००/-
••	१५०००३२६४	₹.९,००,२४७/-	संकुल इमारत, नेताजी नगर, पंचशील विहार	(रु. अकरा लाख फक्त)
	शाखाः कल्याण	(रूपये सात लाख चौसष्ट	जवळ, देशमुख होम्सच्या मागे, गोलवली,	इरठे: रु.१,१०,०००/- (रुपये एक लाख दहा
	कर्जदार: योगेश अनंत गवारे सह-कर्जदार: मीना योगेश गवारे	हजार सातशे एकोणसत्तर फक्त)	डोंबिवली (पूर्व) - ४२१३०१.	हजार फक्त) इरठे जमा करण्याची अंतिम तारीख: ३०.०३.२०२
_	· ·	दि.२९.०९.२०१८ रोजी	n <del>ă</del> ra 222 <del> </del>	
٥.	कर्ज खाते क्र.: एलएक्सपीएएन००३१६- १७००२२४७०	ाद.२९.०९.२०१८ राजा रू.८,३९,३३८/-	फ्लॅट क्र.००२, तळमजला, इमारत क्र.ए-४, अष्टविनायक रेसिडेन्सी, पारोल रोड, गाव-	आरक्षित मूल्य: रु. ९,००,०००/- (रु. नऊ लाख फक्त)
	शाखाः पनवेल	(रूपये आठ लाख	खरबाव, तालुका-भिवंडी, खारबाव नाका	इरठे: रु.९०,०००/- (रुपये नव्वद हजार फक्त)
	कर्जदार: महेंद्रकुमार रामलाल श्रीवास्तव	एकोणचाळीस हजार तीनशे	जवळ, भिवंडी - ४२१३०२ ठाणे महाराष्ट्र	इरठे जमा करण्याची अंतिम तारीख:
	सह-कर्जदार: नैनादेवी महेंद्र श्रीवास्तव	अडतीस फक्त)		३०.०३.२०२५
٤.	कर्ज खाते क्र.: एलएक्सव्हीएएस००२१६-	दि.२४.०५.२०१९ रोजी	फ्लॅटक्र.०२, तळ मजला, राधा कृष्ण अपार्टमेंट,	आरक्षित मूल्य: रू. ५,००,०००/-
	१७००२९९९४	स्.९,६९,१९१/-	गांधी चौक, फूलपाडा, विरार, पालघर, महाराष्ट्र	(रु. पाच लाख फक्त)
	शाखाः वसई कर्जदारः किशोर काशीराम इस्कर	(रूपये नऊ लाख एकोणसत्तर हजार एकशे	- ४०१३०५	इरठे: रु.५०,०००/- (रुपये पन्नास हजार फक्त इरठे जमा करण्याची अंतिम तारीख:
	सह-कर्जदार: सरिता काशिराम इस्कर	एक्याण्णव फक्त)		३०.०३.२०२५
_			फ्लॅट क्र.६०५, ६वा मजला, ए - विंग, इमारत	
۹.	कर्ज खाते क्र.: एलएक्सएएमबी००४१६- १७००३७३५७	दि.२४.०८.२०२१ रोजी रू.९,९९,७८०/-	क्र.१, ओशन हाईट्स, सर्व्हे क्र.६५, हिस्सा	आरक्षित मूल्य: रु. १३,००,०००/- (रु. तेरा लाख फक्त)
	शाखाः अंबरनाथ	(रूपये नऊ लाख	क्र.१९, मौजे माणगाव, डोंबिवली, जिल्हा -	इरठे: रु.१,३०,०००/- (रुपये एक लाख तीस
	कर्जदार: मंगेश शांताराम पार्टे	नव्याण्णव हजार सातशे	ठाणे, महाराष्ट्र - ४२१२०१	हजार फक्त)
	सह-कर्जदार: ज्योती मंगेश पार्टे	ऐंशी फक्त)		इरठे जमा करण्याची अंतिम तारीख: ३०.०३.२०२
१०.		दि.२४.०६.२०१९ रोजी	घर क्रमांक २६, तळ + १, वरचा मजला, मौजे	आरक्षित मूल्यु: रु. १४,००,०००/-
	१७००४४६७८	रू.११,०४,१६१/-	धानिवली, मुरबाड, ठाणे, ठाणे, महाराष्ट्र -	(रु. चौदा लाख फक्त)
	शाखाः पेण कर्जदारः गणेश दाजी राणे	(रूपये अकरा लाख चार हजार एकशे एकसष्ट फक्त)	४००६०१	इरठे: रु.१,४०,०००/- (रुपये एक लाख चाळी हजार फक्त)
	सह-कर्जदार: सुजित गणेश राणे	,,		इरठे जमा करण्याची अंतिम तारीख: ३०.०३.२०२
११.	कर्ज खाते क्र.: एलएक्सकेएच००३१६-	दि.२५.०५.२०२१ रोजी	फ्लॅटक्र. ००३, तळमजला, सर्व्हेक्र.६६/२,	आरक्षित मूल्य: रु. १८,००,०००/-
٠٠.	१७००४५२०१	₹.१५,४८,२४२/-	मौजे झिडके, नित्या साई अपार्टमेंट, अंबाडी	(रु. अठरा लाख फक्त)
	शाखाः खोपोली	(रूपये पंधरा लाख	बस स्टॉप जवळ, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र -	इरठे: रु.१,८०,०००/ - (रुपये एक लाख ऐंशी
	कर्जदार: जगदीश खंडू नाईक सह-कर्जदार: अलका जगदीश नाईक	अञ्जेचाळीस हजार दोनशे बेचाळीस फक्त)	४०१२०४	हजार फक्त) इरठे जमा करण्याची अंतिम तारीख:
	जामीनदार: बालकृष्ण कोरगा शेट्टी	વવાદ્યાસ મનલ)		३०.०३.२०२५
_		A 22 . C 2. 24 2-4		
₹₹.	कर्ज खाते क्र.: एलएक्सएमएएच००४१७- १८००५८४०२	दि.२३.०६.२०२१ रोजी रू.८,३७,२२०/-	फ्लॅट क्र.३०३, पहिला मजला, ए - विंग, अल हसेन कॉपमलेक्स, मिळकत क्र.६५३/	आरक्षित मूल्य: रु. ११,००,०००/- (रु. अकरा लाख फक्त)
	शाखा: महाड	(रूपये आठ लाख सदतीस	०३, गांव गोरेगाव, तालुका - माणगाव, जिल्हा	इरठे: रु.१,१०,०००/- (रुपये एक लाख दहा
	कर्जदार: कलीम सलीम बागवान	हजार दोनशे वीस फक्त)	- रायगड, महाराष्ट्र - ४०२११७	हजार फक्त)
	सह-कर्जदार: समीरा कलीम बागवान			इरठे जमा करण्याची अंतिम तारीख: ३०.०३.२०२
₹₹.		दि.०८.०८.२०२३ रोजी	फ्लॅट क्र.२०१, दुसरा मजला, जुना क्र.१३३	आरक्षित मूल्य: रु. १२,००,०००/-
	१८००६१९८१ शाखाः वसई	रू.१०,३२,०४६/- (रूपये दहा लाख बत्तीस	आणि नवीन क्र.४, साई प्रसाद अपार्टमेंट, हनुमान अली, गाव - रणगाव, वसई, पालघर,	(रु. बारा लाख फक्त) इरठे: रु.१,२०,०००/- (रुपये एक लाख वीस
	कर्जदार: सुरेश धोंडीराम अनुसे	हजार सहेचाळीस फक्त)	महाराष्ट्र - ४०१२०१	हजार फक्त)
	सह-कर्जदार: अर्चना सुरेश अनुसे	Í		इरठे जमा करण्याची अंतिम तारीख: ३०.०३.२०२
१४	कर्ज खाते क्र.: एलएक्सव्हीआयआर	दि.१८.०१.२०१८ रोजी	फ्लॅट क्र.२०७, दुसरा मजला, श्री साई गणेश	आरक्षित मूल्य: रु. ११,००,०००/-
•	००२१५-१६००१६३२८	₹.७,०७,०५८/-	अपार्टमेंट, कोपरी, एस. क्र. १३२, हिस्सा क्र.	(रु. अकरा लाख फक्त)
	शाखाः विरार कर्जदारः नितेश साखाराम गुमे	(रूपये सात लाख सात हजार अञ्चवन्न फक्त)	१७, चंदनसर, विरार, नित्यानंद नगर, पालघर - ४०१३०५ महाराष्ट्र भारत	इरठे: रु.१,१०,०००/- (रुपये एक लाख दहा हजार फक्त)
	कजदार: ।नतश साखाराम गुम सह-कर्जदार:	ल्यार अश्वावन्त भक्ता)	००१२०५ नहाराष्ट्र भारत	हजार फक्त <i>)</i> इरठे जमा करण्याची अंतिम तारीख: ३०.०३.२०२
	जामीनदार: शिल्पा राजराम सोलकर			
१५.	कर्ज खाते क्र.: एलएक्सकेएएल००३१५-	दि.२४.०६.२०१९ रोजी	फ्लॅट क्र.१०२, पहिला मजला, साई सुशील	आरक्षित मूल्य: रु. १०,००,०००/-
	१६००१८४५०	रू.५,७५,६१२/-	इमारत, एस.क्र.५२/१८, पिंपळगाव, कॉस्मो	(रु. दहा लाख फक्त)
	शाखाः कल्याण कर्जदारः सतीश ज्ञानेश्वर विराजधर	(रूपये पाच लाख पंच्याहत्तर हजार सहाशे	हॉटेल, भिवंडी ठाणे महाराष्ट्र - ४२१३०२	इरठे: रु.१,००,०००/- (रुपये एक लाख फक्त) इरठे जमा करण्याची अंतिम तारीख:
	कजदार: सताश ज्ञानसर ाबराजधर सह-कर्जदार: वर्षा सतीश बिराजधर	पच्याहत्तर हजार सहाश बारा फक्त)		इरठ जमा करण्याचा आतम ताराख: ३०.०३.२०२५
१६.	कर्ज खाते क्र.: एलएक्सबीओआय००३१६- १७००३३६७९	दि.१८.०१.२०१९ रोजी रू.१४,८२,३०९.८	फ्लॅट क्र.१०१ आणि १०२, पहिला मजला, तथास्तु अपार्टमेंट, गावठाण जमीन, बेअरिंग	आरक्षित मूल्य: रु. १८,००,०००/- (रु. अकरा लाख फक्त)
	र७००३३६७९ शाखाः बोईसर	(रूपये चौदा लाख ब्याऐंशी	पारडी क्र.१३, गाव - अचोले, नालासोपारा-	(२. अकरा लाख फक्त) इरठे: रु.१,८०,०००/- (रुपये एक लाख ऐंशी
	कर्जदार: प्रथमेश वासुदेव मेहेर	हजार तीनशे नऊ आणि	पूर्व, तालुका - वसई, जिल्हा/पालघर,	हजार फक्त)
	सह-कर्जदार: प्रीती प्रथमेश मेहेर	पैसे ऐंशी फक्त)	४०१२०३, महाराष्ट्र	इरठे जमा करण्याची अंतिम तारीख: ३०.०३.२०२
१७.		दि.२४.०६.२०१९ रोजी	फ्लॅट क्र.००१ तळमजला, डी विंग, जानकी	आरक्षित मूल्य: रु. २०,००,०००/-
	१७००४२९१३ शाखाः आसनगाव	रू.१६,५१,०२२/- (कारो मोला लाख	पार्क, एस. क्र. २८, एच. क्र. ७/२, ठाणे,	(रु. वीस लाख फक्त) इरठे: रु.२,००,०००/- (रुपये दोन लाख फक्त)
	शाखाः आसनगाव कर्जदारः अवधेश हरिकिशन यादव	(रूपये सोळा लाख एकावन्न हजार बावीस	महाराष्ट्र - ४२१३०१	इरठ: रू.२,००,०००/ - (रुपय दान लाख फक्त) इरठे जमा करण्याची अंतिम तारीख:
	सह-कर्जदार: मीना अवधेश यादव	एकावन्न हजार बावास फक्त)		३०.०३.२०२५
१८.		दि.१७.०२.२०२० रोजी	फ्लॅट क्र.ए/१०१, पहिला मजला, श्रीप्रस्तान	_
١٥.	१८००५२६५७	स्.२५,३८,४१५/-	इमारत क्र. २७ आणि कोहौसो लिमिटेड, चौथा	आरक्षित मूल्य: रु. ३२,००,०००/- (रु. बत्तीस लाख फक्त)
		(रूपये पंचवीस लाख	रस्ता, निलेमोर, नालासोरा (पश्चिम), पालघर,	इरठे: रु.३,२०,०००/- (रुपये तीन लाख वीस
	शाखाः वसई			
	कर्जदार: सादिक अली मुर्तझा हुसेन टेलर	अडतीस हजार चारशे पंधरा	ठाणे, महाराष्ट्र - ४०१२०३	फक्त)
	शाखाः वसइ कर्जदारः सादिक अली मुर्तझा हुसेन टेलर सह-कर्जदारः जैनब सादिक टेलर			

**नियम आणि अटी** - १. लिलाव बोली दस्तऐवजाच्या पुढील अटी व शर्तींनुसार आणि त्यात नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार आयोजित केला जातो. बोलीदार वे पोर्टलला भेट देऊ शकतात: https://www.auctionbazaar.com/ आमच्या ई-लिलाव सेवा प्रदाता, **मे. अर्का ईमार्ट प्रायव्हेट लिमिटेड** बोली माहिती आणि समर्थनासाठी, ई-लिलावासाठी ठेवलेल्या प्रतिभृत मालमत्तेचे तपशील आणि ऑनलाइन सादर केले जाणारे बोली फॉर्म. इच्छूक खरेदीदार त्या गेर्टलवर लिलावाच्या अटी व शर्ती आणि प्रक्रियेतून जाऊ शकतात आणि **चेतन शिरीष पाटील - ७७३८०६१०८९, राकेश मनोहर कंडारे - ९९६७३३७२८८,** रमेश कुमार यादव - ९३२४५०५८४६, विशाल हरिश्चंद्र राऊत - ९३७२७०५३७२, मिलिंद पवार - ९३७२७०५५४६, सचिन रणसिंग राजपूत ८०९७२०३१८५, **सुनील श्यामलाल कैथल - ९३७२७०५५६८, <b>खान मोहम्मद नफीस मोहम्मद बकरीदी -** ७२०८८१७९८० यांच्याशी संपर्क सा ाकतात, वर नमूद केलेल्या वेब पोर्टलवर उपलब्ध तपशील आणि त्यांच्या केंद्रीकृत हेल्प डेस्कशी संपर्क साधू शकता: + ९१ ८३७०९ ६९६९६, **ई-मेल आयडी** contact@auctionbazaar.com.

देनांक : २१.०२.२०२५ भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्म धरण्यात येईल

मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड (पूर्वीची अस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणून ज्ञात

प्राधिकृत अधिकारी

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा) बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई १९२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, लाल बहादर शास्त्री मार्ग, घाटकोपर पोलिस स्टेशनसमोर, घाटकोपर (प.), मुंबई ४०० ०८६

#### जाहीर नोटीस

Assistant Registrar Co-op Societies Recovery, Ghatkopar (W) Gen. Outward No. 5693 Date 18/02/2025 ग्रुभम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, ९९७, २/२, तिवारी चाल, आदर्श हौ. सोसायटी, आनंदगढ पार्कसाईट, विक्रोळी (प.),

मुंबई ४०० ०७९.

अनुक्रम. क्र. १ ते ७५

जाब देणाऱ्याचे नाव

अर्जदार

#### जाब देणार

अर्ज दाखल दावा दावा रक्कम जाब

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की, थकीत कर्जाविषयी अर्जदार पतसंस्थेने दाखल केलेल्या अर्जाबाबत आपले म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण गहत नमल्याने तसेच आपला सध्याचा पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून **दिनांक ०७/०३/२०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता** आपण स्वतः अथवा आपल्या विकलामार्फत या कार्यालयात हजर राहन आपले म्हणणे सादर करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन या कार्यालयात एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल, याची आपण नोंद घ्यावी.

	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्र.	दावा रक्कम रु.	जाब देणार इ
8	श्रीम. रामपतीदेवी जयराम यादव	१३/१/२०२५	१८६८	३,९८,२८३/-	٠
7	श्री. राजकुमार जयराम यादव	_''-	-"-	-"-	7
ş	श्री. जिलाजीत आर. यादव	-"-	-''-	-"-	n
γ	श्री. विजयकुमार जयराम यादव	-"-	-"-	-"-	γ
4	श्रीम. शकुंतला बालमुकूंद दुबे	१३/१/२०२५	१८६९	४,४०,६९५/-	१
ξ	श्रीम. संध्या अरुण द्विवेदी	-''-	-"-	_''-	?
G	श्री. प्रेमचंद बालमुकूंद दुबे	-"-	-"-	-"-	ş
۷	श्री. मदन मोहन बिस्वाल	१३/१/२०२५	१८७०	११,०१,२७३/-	१
9	श्रीम. मंजुळा मदन मोहन बिस्वाल	_'''_	-"-	-"-	7
१०	श्री. रमेश उपेंद्र साहु	-''-	-"-	-"-	ş
११	श्री. विलास सिताराम निरभवने	१३/१/२०२५	१८७१	१,९४,९१२/-	१
१२	श्री. सचिन श्यामसुंदर जाधव	-"-	-"-	-"-	7
१३	श्री. अनवर अब्दुल गणीबेग	-''-	-"-	-"-	ş
१४	श्री. अनिल चंद्रकांत मालवे	१३/१/२०२५	१८७२	१,६१,९९९/-	१
१५	श्रीम. अर्चना चंद्रकांत मालवे	-"-	-"-	-"-	7
१६	श्रीम. पुनम अरविंद सोनी	-"-	-"-	-"-	ş
१७	श्रीम. सावित्री प्रकाश पासवान	-''-	-"-	-''-	Х
१८	श्रीम. गिता रमेश पांडे	१३/१/२०२५	१८७४	९,९३,७७२/-	१
१९	श्री. मनमोहन रमाशंकर ओझा	-"-	-"-	-"-	7
२०	श्री. चक्रधर रमेशकुमार पांडे	-"-	-"-	-"-	ş
२१	श्रीम. मनोरमा रमाशंकर दुबे	१३/१/२०२५	१८७५	४,९२,५९६/-	१
22	श्री. रामश्रुंगार एल. तिवारी	_''_	-"-	_'''_	7
<b>२३</b>	श्री. रमाशंकर एस. दुबे	-"-	_''_	_'''_	ş
28	श्रीम. संगिता नकुल गायकवाड	१३/१/२०२५	१८७६	१,४०,००१/-	8
24	श्री. विलास सिताराम निरभवने	-"-	_''_	_"_	7
<del>₹</del> ₹	श्री. सचिन श्यामसुंदर जाधव	-''-	_''_	-"-	3
<del>२</del> ७	श्री. केदारनाथ सिताराम गुप्ता	१३/१/२०२५	१८७७	५,७६,१६५/-	8
<del>२८</del>	श्री. भालचंद्र बाबुराव साबळे	_''_	_''_	_''_	,
<del>२८</del>	श्री. राजेंद्र रोहीदास बनसोडे	_''_	_''_	_'''_	3
30	श्रीम. शांती कसाराम चौधरी	१३/१/२०२५	१८७८	२२,८०,१३३/-	8
	श्री. कसाराम पोमाराम चौधरी	-1,-	_''_	_''_	,
<u></u> ۶۶	श्री. नरेंद्र रामदास चर्तुवेदी	१३/१/२०२५	१८७९	३,५१,६०५/-	8
32	श्री. दयाराम हिरालाल मौर्या	-"-	_,,_	_'''_	7
33	श्री. बबलु रामचंद्र यादव			_''_	3
38	श्री. रविकांत सरायाप्रसाद तिवारी			३,१३,७९३/-	
३५	·	१३/१/२०२५ _''_	१८८०	-"-	?
३६	श्री. रामअवध राजबहादुर यादव			_'''_	?
३७	श्री. विनोद्कुमार भैय्यालाल बिंद				3
३८	श्री. राजकुमार सत्यनारायण राजभर	१३/१/२०२५	१८८१	३,३३,५०९/-	8
३९	श्री. रामसागर आर. पटेल	-"-	-"-	-"-	7
४०	श्री. छोटेलाल एस. जैसवार	-"-	-"-	-"-	ş
४१	श्री. भैय्यालाल एस. तिवारी	१३/१/२०२५	१८८२	६,१६,१४९/-	१
४२	श्री. आदित्यनाथ दिनानाथ दुबे	१३/१/२०२५	१८८३	१,६१,३३३/-	१
४३	श्री. राजेंद्रप्रसाद त्रिलोकनाथ दुबे	१३/१/२०२५	१८८४	१,२४,९५०/-	१
४४	श्री. संजय तुळशीराम रणखांबे	१३/१/२०२५	१८८५	-\০\$৩,০১	7
४५	श्री. आदेश सज्जन मोरे (किशोर पोपट खुडे यांचे जामिनदार)	-''-	-"-	-"-	3
४६	कृष्णकुमार आर. पांडे	१३/१/२०२५	१८८६	८७,३७२/-	१
४७	श्री. कडेदीन भगवतीप्रसाद यादव		_''_	_''_	7
४८	श्री. बिमलकुमार रामआश्रय दुबे	_''_	_,,_	_''_	3
	श्री. विजयशंकर बी. पांडे	93/9/2026		६०,६४३/-	7
88	श्रा. ।वजयशकर बा. पाड श्री. राजनंद लालजी यादव	१३/१/२०२५ १३/१/२०२५	१८८७	t. x a / -	0
40		541514044	9///		۶ 2
		- ' '	१८८८	१,२०,३८०/-	?
५१	श्री. राजेश कृष्णा गमरे (राजेश जगन्नाथ यादव यांचे जामिनदार)	-"-	१८८८		
45		- ' '		१,२०,३८०/-	?
	(राजेश जगन्नाथ यादव यांचे जामिनदार)	_'''_	-"-	१,२०,३८०/-	3
५२	(राजेश जगन्नाथ यादव यांचे जामिनदार) राजनंद लालजी यादव	-"- १३/१/२०२५	-"-	१,२०,३८०/- -''- ९९,७९२/-	<b>२</b>
<b>ч</b> २ <b>ч</b> ३	(राजेश जगन्नाथ यादव यांचे जामिनदार) राजनंद लालजी यादव श्री. राजेश जगन्नाथ यादव	-''- १३/१/२०२५ -''-	-"- १८८९ -"-	१,२०,३८०/- -''- ९९,७१२/- -''-	? ? ?
42 43 48	(राजेश जगन्नाथं यादव यांचे जामिनदार) राजनंद लालजी यादव श्री. राजेश जगन्नाथ यादव श्री. राजेश कृष्णा गमरे	-"- \$\$/\$/२०२५ -"-	-"- १८८९ -"-	१,२०,३८०/- -''- ९९,७१२/- -''-	?
48 48 44	(राजेश जगन्नाथं यादव यांचे जामिनदार) राजनंद लालजी यादव श्री. राजेश जगन्नाथ यादव श्री. राजेश कृष्णा गमरे श्री. मनोज गणेशप्रसाद यादव	-''-  \$\frac{2}{7}\end{2}\end{2}	-''- १८८९ -''- -''- १८९०	१,२०,३८०/- -''- ९९,७१२/- -''- -''- ७८,७७३/-	\$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$
47 43 48 44	(राजेश जगन्नाथं यादव यांचे जामिनदार) राजनंद लालजी यादव श्री. राजेश जगन्नाथ यादव श्री. राजेश कृष्णा गमरे श्री. मनोज गणेशप्रसाद यादव श्री. गयादीन रामनाथ यादव	*\\$\/\\$\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\	-''- १८८९ -''- १८९० -''-	\$,?o,\$ <o \$\cong="" ''-="" \c<="" \cong="" td=""><td>\$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$</td></o>	\$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$
47 43 48 44 46	(राजेश जगन्नाथं यादव यांचे जामिनदार) राजनंद लालजी यादव श्री. राजेश जगन्नाथ यादव श्री. राजेश कृष्णा गमरे श्री. मनोज गणेशप्रसाद यादव श्री. गयादीन रामनाथ यादव श्री. शिवसेवक सिताराम यादव	***/*/२०२५ -''''- ***/*/२०२५	-"- १८८९ -"- १८९० -"-	१,२०,३८०/- -''- ९१,७१२/- -''- -''- -''-	? ? ? ? ? ? ? ?
48 48 44 46 46 40	(राजेश जगन्नाथं यादव यांचे जामिनदार) राजनंद लालजी यादव श्री. राजेश जगन्नाथ यादव श्री. राजेश कृष्णा गमरे श्री. मनोज गणेशप्रसाद यादव श्री. गयादीन रामनाथ यादव श्री. शिवसेवक सिताराम यादव श्री. अनिलेशकुमार रामनारायण मिश्रा श्री. अरुणकुमार रामविहारी पांडे	*\\$\/\\$\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\	-''-  8668 -''-  8680 -''-  8680 -''-  8688	\$, ₹0, ₹60/''-  \$\$, \omega \$\chi \chi \chi \chi \chi \chi \chi \chi	\$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$
47 48 44 46 46 40 47 48	(राजेश जगन्नाथं यादव यांचे जामिनदार) राजनंद लालजी यादव श्री. राजेश जगन्नाथ यादव श्री. राजेश कृष्णा गमरे श्री. मनोज गणेशप्रसाद यादव श्री. गयादीन रामनाथ यादव श्री. शिवसेवक सिताराम यादव श्री. अनिलेशकुमार रामनारायण मिश्रा	*\\$\/\\$\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\	-"-  \$668 -"-  \$680 -"-  \$688 -"-	\$,?o,\$ <o \$\cong="" ''-="" \c<="" \cong="" td=""><td>\$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$</td></o>	\$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$
47 48 44 44 46 40 42 48 60 68	(राजेश जगन्नाथं यादव यांचे जामिनदार) राजनंद लालजी यादव श्री. राजेश जगन्नाथ यादव श्री. राजेश कृष्णा गमरे श्री. मनोज गणेशप्रसाद यादव श्री. गयादीन रामनाथ यादव श्री. शिवसेवक सिताराम यादव श्री. अनेलेशकुमार रामनारायण मिश्रा श्री. अरुणकुमार रामविहारी पांडे श्री. शंभुनाथ ओमप्रकाश मिश्रा श्री. भगवान रामजोर शुक्ला	*\\$\/\\$\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\	-"-  \$669 -"-  \$690 -"-  \$690 -"-  \$690	\$, ₹0, ₹60/''-  \$\$, \(\sigma\)	\$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$
48 48 44 46 46 46 47 48 48 48 48 48 48 48 48 48 48 48 48 48	(राजेश जगन्नाथं यादव यांचे जामिनदार) राजनंद लालजी यादव श्री. राजेश जगन्नाथ यादव श्री. राजेश कृष्णा गमरे श्री. मनोज गणेशप्रसाद यादव श्री. गयादीन रामनाथ यादव श्री. शिवसेवक सिताराम यादव श्री. अनिलेशकुमार रामनारायण मिश्रा श्री. अरुणकुमार रामविहारी पांडे श्री. शंभुनाथ ओमप्रकाश मिश्रा	-"-  १३/१/२०२५  -"-  १३/१/२०२५  -"-  १३/१/२०२५  -"-  १३/१/२०२५  -"-	-"-  \$()  \$()  \$()  "-  \$()  \$()  "-  \$()  \$()  \$()  \$()  \$()  \$()  \$()  \$(	\$, ₹0, ₹८0/''-  \$\forall \times \forall \times \	\ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \
47 48 44 46 40 47 48 60 60 60 60 60 60 60 60 60 60 60 60 60	(राजेश जगन्नाथं यादव यांचे जामिनदार) राजनंद लालजी यादव श्री. राजेश जगन्नाथ यादव श्री. राजेश कृष्णा गमरे श्री. मनोज गणेशप्रसाद यादव श्री. गयादीन रामनाथ यादव श्री. शिवसेवक सिताराम यादव श्री. अनिलेशकुमार रामनाराण मिश्रा श्री. अरुणकुमार रामनाराण मिश्रा श्री. शंभुनाथ ओमप्रकाश मिश्रा श्री. भगवान रामजोर शुक्ला श्री. अखिलेश भैट्यालाल तिवारी	*\frac{2}{\infty\end{a}	-"-  \$(6)  -"-  \$(8)  -"-  \$(8)  -"-  \$(8)  -"-  \$(8)  -"-  \$(8)  -"-  \$(8)  -"-	\$, ₹0, ₹60/''-  \$\$, \ounderstand \text{9}\text{7}\text{-} -''- \ounderstand \text{9}\text{8}\text{-} -''-  \$\$\text{8}\text{,0}\text{\$\gamma\$}\text{/}''- \understand \text{\$\gamma\$}\text{,0}\text{\$\gamma\$}\text{-} -''- \understand \text{\$\gamma\$}\text{,0}\text{\$\gamma\$}\text{-} -''- \understand \text{\$\gamma\$}\text{,0}\text{\$\gamma\$}\text{\$\gamma\$}\text{-} -''- \understand \understand \text{\$\gamma\$}\text{,0}\text{\$\gamma\$}\text{\$\gamma\$}\text{-} -''- \understand \understand \text{\$\gamma\$}\text{\$\gamma\$}\text{\$\gamma\$}\text{\$\gamma\$}\text{\$\gamma\$}\text{\$\gamma\$}\text{-} -''- \understand \unde	\ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \
48 48 44 46 40 40 40 48 60 68 68 68 68	(राजेश जगन्नाथं यादव यांचे जामिनदार) राजनंद लालजी यादव श्री. राजेश जगन्नाथ यादव श्री. राजेश कृष्णा गमरे श्री. मनोज गणेशप्रसाद यादव श्री. गयादीन रामनाथ यादव श्री. शेवसेवक सिताराम यादव श्री. अनिलेशकुमार रामनारायण मिश्रा श्री. अरुणकुमार रामबिहारी पांडे श्री. शंभुनाथ ओमप्रकाश मिश्रा श्री. भगवान रामजोर शुक्ला श्री. सागर भगवान शुक्ला श्री. अखिलेश भैय्यालाल तिवारी श्री. प्रकाश राजबहादुर सिंह	*\frac{2}{   \q	-"-  \$(6)  -"-  \$(6)  -"-  \$(6)  -"-  \$(6)  -"-  \$(6)  -"-  \$(6)  \$(6)  -"-  \$(6)  \$(6)	\$, ₹0, ₹८0/''-  \$\forall \times \forall \times \	2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2
42 43 44 46 46 46 47 48 48 48 48 48 48 48 48 48 48 48 48 48	(राजेश जगन्नाथं यादव यांचे जामिनदार) राजनंद लालजी यादव श्री. राजेश कृष्णा गमरे श्री. मनोज गणेशप्रसाद यादव श्री. गयादीन रामनाथ यादव श्री. शिवसेवक सिताराम यादव श्री. अनिलेशकुमार रामनारायण मिश्रा श्री. अंश्वसेवक सिताराम यादव श्री. अंश्वसेव अंग्रेस्वालाल तिवारी श्री. प्रकाश राजबहादुर सिंह श्री. भैथ्यालाल शोभनाथ तिवारी	*\(\frac{2}{2}\)\(\frac{2}\)\(\frac{2}\)\(\frac{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}\)\(\frac{2}\)\(\frac{2}\)\(\frac{2}\)\(\frac{2}\)\(\frac{2}\)\(\frac{2}\)\(\frac{2}\)\(\frac{2}\)\(\frac{2}\)\(\frac{2}\)\(\frac{2}\)\(\fr	-"-  \$(6) -"-  \$(6) -"-  \$(6) -"-  \$(6) -"-  \$(6) -"-  \$(6) -"-  \$(6) -"-  \$(6) -"-  \$(6) -"-  \$(6) -"-  \$(7) -"-  \$	\$, ₹0, ₹60/"-  \$\forall   \qu	\ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \
47 43 44 46 46 40 47 48 50 50 50 50 50 50 50 50 50 50 50 50 50	(राजेश जगन्नाथं यादव यांचे जामिनदार) राजनंद लालजी यादव श्री. राजेश जगन्नाथ यादव श्री. राजेश कृष्णा गमरे श्री. मनोज गणेशप्रसाद यादव श्री. गयादीन रामनाथ यादव श्री. शेवसेवक सिताराम यादव श्री. अनिलेशकुमार रामनारायण मिश्रा श्री. अरुणकुमार रामनारायण मिश्रा श्री. शंभुनाथ ओमप्रकाश मिश्रा श्री. भगवान रामजोर शुक्ला श्री. सागर भगवान शुक्ला श्री. अखिलेश भैय्यालाल तिवारी श्री. प्रकाश राजबहादुर सिंह श्री. भैय्यालाल शोभनाथ तिवारी श्री. कडेदीन भगवतीप्रसाद यादव	-"-  १३/१/२०२५  -"-  १३/१/२०२५  -"-  १३/१/२०२५  -"-  १३/१/२०२५  -"-  १३/१/२०२५  -"-	-"-  \$\colon \colon \co	\$, ₹0, ₹८0/"-  \$\forall \(	2 3 4 7 8 8 7 8 8 7 8 8 8 8 8 8 8 8 8 8 8 8
47 48 44 44 46 46 47 48 60 68 68 68 68 68 68 68 68 68 68 68 68 68	(राजेश जगन्नाथं यादव यांचे जामिनदार) राजनंद लालजी यादव श्री. राजेश जगन्नाथ यादव श्री. राजेश कृष्णा गमरे श्री. मनोज गणेशप्रसाद यादव श्री. गयादीन रामनाथ यादव श्री. शिवसेवक सिताराम यादव श्री. अनिलेशकुमार रामनारायण मिश्रा श्री. अस्णकुमार रामबिहारी पांडे श्री. शंभुनाथ ओमप्रकाश मिश्रा श्री. भगवान रामजोर शुक्ला श्री. अखिलेश भैय्यालाल तिवारी श्री. अकाश राजबहादुर सिंह श्री. भैय्यालाल शोभनाथ तिवारी श्री. कडेदीन भगवतीप्रसाद यादव श्री. कृष्णकुमार आर. पांडे	-"-  १३/१/२०२५ -"-  १३/१/२०२५ -"-  १३/१/२०२५ -"-  १३/१/२०२५ -"-  १३/१/२०२५ -"-  १३/१/२०२५	-"-  \$\color{8}{	\$, ₹0, ₹60/''-  \$\forall   \q	<ul> <li>?</li> </ul>
47 48 44 46 46 40 47 48 48 48 48 48 48 48 48 48 48 48 48 48	(राजेश जगन्नाथं यादव यांचे जामिनदार) राजनंद लालजी यादव श्री. राजेश कृष्णा गमरे श्री. मनोज गणेशप्रसाद यादव श्री. गयादीन रामनाथ यादव श्री. शिवसेवक सिताराम यादव श्री. शिवसेवक सिताराम यादव श्री. अनिलेशकुमार रामनारणण मिश्रा श्री. अनेलेशकुमार रामनाराणण मिश्रा श्री. अंध्रुनाथ ओमप्रकाश मिश्रा श्री. भंगवान रामजोर शुक्ला श्री. अखिलेश भैय्यालाल तिवारी श्री. प्रकाश राजबहादुर सिंह श्री. भैय्यालाल शोभनाथ तिवारी श्री. कडेदीन भगवतीप्रसाद यादव श्री. कृष्णकुमार आर. पांडे श्री. अखिलेश शिवशंकर तिवारी	*\(\frac{2}{2}\)\(\frac{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}\)\(\frac{2}\)\(\fracc)\(\frac{2}{2}\)\(\frac{2}\)\(\frac{2}\)\(\frac{2}\)\(\frac{2}\	-"-  \$(00)  -"-  \$(00)  -"-  \$(00)  \$	**、**、**、**・**・**・**・**・**・**・**・**・**・*	\ \{\} \ \\ \\ \\ \\ \\ \\ \\ \\ \\ \\ \\ \\
47 48 49 40 40 40 40 40 40 40 40 40 40 40 40 40	(राजेश जगन्नाथं यादव यांचे जामिनदार) राजनंद लालजी यादव श्री. राजेश जगन्नाथ यादव श्री. राजेश कृष्णा गमरे श्री. मनोज गणेशप्रसाद यादव श्री. गयादीन रामनाथ यादव श्री. शिवसेवक सिताराम यादव श्री. अनिलेशकुमार रामनारायण मिश्रा श्री. अनेलेशकुमार रामविहारी पांडे श्री. शंभुनाथ ओमप्रकाश मिश्रा श्री. भगवान रामजोर शुक्ला श्री. अखिलेश भैय्यालाल तिवारी श्री. प्रकाश राजबहादुर सिंह श्री. भैय्यालाल शोभनाथ तिवारी श्री. कडेदीन भगवतीप्रसाद यादव श्री. कृष्णकुमार आर. पांडे श्री. अखिलेश शिवशंकर तिवारी श्री. श्रीखंशकर लालबहादुर तिवारी	-"-  \$\frac{2}{2}\forall \cdot	-"-  \$\color{8}{	\$, ? o, \$ < o / -  "'-  "'-  "'-  "'-  "'-  "'-  "'-  "	<ul> <li>?</li> </ul>
42 48 49 40 40 40 40 40 40 40 40 40 40 40 40 40	(राजेश जगन्नाथं यादव यांचे जामिनदार) राजनंद लालजी यादव श्री. राजेश कृष्णा गमरे श्री. मनोज गणेशप्रसाद यादव श्री. गयादीन रामनाथ यादव श्री. शिवसेवक सिताराम यादव श्री. शिवसेवक सिताराम यादव श्री. अनिलेशकुमार रामनारायण मिश्रा श्री. अनेलेशकुमार रामनारायण मिश्रा श्री. आंधुनाथ ओमप्रकाश मिश्रा श्री. शंधुनाथ ओमप्रकाश मिश्रा श्री. भगवान रामजोर शुक्ला श्री. अधिलेश भैय्यालाल तिवारी श्री. प्रकाश राजबहादुर सिंह श्री. भैय्यालाल शोभनाथ तिवारी श्री. कडेदीन भगवतीप्रसाद यादव श्री. कृष्णकुमार आर. पांडे श्री. अधिलेश शिवशंकर तिवारी श्री. शिवशंकर लालबहादूर तिवारी श्री. शिवशंकर लालबहादूर तिवारी	***/*/*****  ***/*/*****  ***/*/*****  ***/*/*****  ***/*/******	-"-  \$(00)  -"-  \$(00)  -"-  \$(00)  \$	**、**、**、**・**・**・**・**・**・**・**・**・**・*	<ul> <li>?</li> <li>?</li></ul>
47 48 44 46 40 40 40 40 40 40 40 40 40 40 40 40 40	(राजेश जगन्नाथं यादव यांचे जामिनदार) राजनंद लालजी यादव श्री. राजेश जगन्नाथं यादव श्री. राजेश कृष्णा गमरे श्री. मनोज गणेशप्रसाद यादव श्री. गयादीन रामनाथं यादव श्री. शेवसेवक सिताराम यादव श्री. अनिलेशकुमार रामनारायण मिश्रा श्री. अर्भलेशकुमार रामनारायण मिश्रा श्री. अर्भणकुमार रामनारायण मिश्रा श्री. शंभुनाथं ओमप्रकाश मिश्रा श्री. भगवान रामजोर शुक्ला श्री. अखिलेश भैय्यालाल तिवारी श्री. प्रकाश राजबहादुर सिंह श्री. भैय्यालाल शोभनाथं तिवारी श्री. कडेदीन भगवतीप्रसाद यादव श्री. कृष्णकुमार आर. पांडे श्री. अखिलेश शिवशंकर तिवारी श्री. श्रीवशंकर लालबहादुर तिवारी श्री. श्रीवशंकर लालबहादुर तिवारी श्री. मनोज सेवालाल चौहान श्री. लक्ष्मीकांत अवधारायण शुक्ला	-"-  \$\frac{2}{2}\forall \cdot	-"-  \$\color{8}{\color{1}{2}}  -"-  \$\color{1}{2}{3}{4}  -"-  \$\color{1}{2}{3}  -"-  \$\color{1}{2}  \$\color{1}{2}{3}  -"-  \$\color{1}{2}  \$1	\$, ₹0, ₹८0/"-  \$₹, ७₹₹/"-  '"-  '"-  '"-  '"-  '"-  '"-  '"	<ul> <li>?</li> </ul>
42 48 49 40 40 40 40 40 40 40 40 40 40 40 40 40	(राजेश जगन्नाथं यादव यांचे जामिनदार) राजनंद लालजी यादव श्री. राजेश कृष्णा गमरे श्री. मनोज गणेशप्रसाद यादव श्री. गयादीन रामनाथ यादव श्री. शिवसेवक सिताराम यादव श्री. शिवसेवक सिताराम यादव श्री. अनिलेशकुमार रामनारायण मिश्रा श्री. अरुणकुमार रामनारायण मिश्रा श्री. अरुणकुमार रामनारायण मिश्रा श्री. अरुणकुमार रामनारायण मिश्रा श्री. अरुणकुमार रामनारायण मिश्रा श्री. भगवान रामजोर शुक्ला श्री. सागर भगवान शुक्ला श्री. अरिवलेश भैय्यालाल तिवारी श्री. प्रकाश राजबहादुर सिंह श्री. भैय्यालाल शोभनाथ तिवारी श्री. कडेदीन भगवतीप्रसाद यादव श्री. कृष्णकुमार आर. पांडे श्री. अरिवशंकर लालबहादूर तिवारी श्री. शिवशंकर लालबहादूर तिवारी श्री. मनोज सेवालाल चौहान श्री. लक्ष्मीकांत अवधनारायण शुक्ला श्री. अशोककुमार जीतलाल शर्मा	-"-  १३/१/२०२५ -"-  १३/१/२०२५ -"-  १३/१/२०२५ -"-  १३/१/२०२५ -"-  १३/१/२०२५ -"-  १३/१/२०२५ -"-  १३/१/२०२५ -"-  १३/१/२०२५ -"-  १३/१/२०२५ -"-  १३/१/२०२५	-"-  \$\color{8}{	\$, ₹0, ₹८0/"-  \$₹, ७₹₹/"-  "-  "-  "-  "-  "-  "-  "-  "-	<ul> <li>2</li> <li>3</li> <li>4</li> <li>5</li> <li>6</li> <li>7</li> <li>8</li> <li>8</li> <li>7</li> <li>8</li> <li>8</li> <li>7</li> <li>8</li> <li>8</li> <li>9</li> <li>1</li> <li>2</li> <li>3</li> <li>4</li> <li>4</li> <li>7</li> <li>8</li> <li>8</li> <li>9</li> <li>1</li> <li>2</li> <li>3</li> <li>4</li> <li>4</li></ul>
47 48 44 46 40 40 40 40 40 40 40 40 40 40 40 40 40	(राजेश जगन्नाथं यादव यांचे जामिनदार) राजनंद लालजी यादव श्री. राजेश कृष्णा गमरे श्री. मनोज गणेशप्रसाद यादव श्री. श्री सनोज गणेशप्रसाद यादव श्री. श्री समोज गणेशप्रसाद यादव श्री. श्री स्वात्मेवक सिताराम यादव श्री. श्री स्वात्मेवक सिताराम यादव श्री. अनिलेशकुमार रामनारणण मिश्रा श्री. अंश्रुनाथ ओमप्रकाश मिश्रा श्री. शंभुनाथ ओमप्रकाश मिश्रा श्री. भगवान रामजोर शुक्ला श्री. अखिलेश भैय्यालाल तिवारी श्री. प्रकाश राजबहादुर सिंह श्री. भैय्यालाल शोभनाथ तिवारी श्री. कडेदीन भगवतीप्रसाद यादव श्री. कृष्णकुमार आर. पांडे श्री. अखिलेश शिवशंकर तिवारी श्री. शिवशंकर लालबहादूर तिवारी श्री. मनोज सेवालाल चौहान श्री. लक्ष्मीकांत अवधनारायण शुक्ला श्री. अशोककुमार जीतलाल शर्मा श्री. दिनेशचंद्र इंद्रजीत शुक्ला	-"-  \$\frac{2}{2}\forall \cdot	-"-  \$\color{8}{\color{1}{2}}  -"-  \$\color{1}{2}{3}{4}  -"-  \$\color{1}{2}{3}  -"-  \$\color{1}{2}  -"-	\$, \(\dagger{c}\), \(c	2 3 8 8 8 8 8 8 8 8 8 8 8 8 8 8 8 8 8 8
42 48 49 40 40 40 40 40 40 40 40 40 40 40 40 40	(राजेश जगन्नाथं यादव यांचे जामिनदार) राजनंद लालजी यादव श्री. राजेश कृष्णा गमरे श्री. मनोज गणेशप्रसाद यादव श्री. गयादीन रामनाथ यादव श्री. शिवसेवक सिताराम यादव श्री. शिवसेवक सिताराम यादव श्री. अनिलेशकुमार रामनारायण मिश्रा श्री. अरुणकुमार रामनारायण मिश्रा श्री. अरुणकुमार रामनारायण मिश्रा श्री. अरुणकुमार रामनारायण मिश्रा श्री. अरुणकुमार रामनारायण मिश्रा श्री. भगवान रामजोर शुक्ला श्री. सागर भगवान शुक्ला श्री. अरिवलेश भैय्यालाल तिवारी श्री. प्रकाश राजबहादुर सिंह श्री. भैय्यालाल शोभनाथ तिवारी श्री. कडेदीन भगवतीप्रसाद यादव श्री. कृष्णकुमार आर. पांडे श्री. अरिवशंकर लालबहादूर तिवारी श्री. शिवशंकर लालबहादूर तिवारी श्री. मनोज सेवालाल चौहान श्री. लक्ष्मीकांत अवधनारायण शुक्ला श्री. अशोककुमार जीतलाल शर्मा	-"-  १३/१/२०२५ -"-  १३/१/२०२५ -"-  १३/१/२०२५ -"-  १३/१/२०२५ -"-  १३/१/२०२५ -"-  १३/१/२०२५ -"-  १३/१/२०२५ -"-  १३/१/२०२५ -"-  १३/१/२०२५ -"-  १३/१/२०२५	-"-  \$\color{8}{	\$, ₹0, ₹८0/"-  \$₹, ७₹₹/"-  "-  "-  "-  "-  "-  "-  "-  "-	2 3 8 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9

पदर नोटीस आज दि. १८/०२/२०२५ रोजी माझे सही व कार्यालयाच्या मुद्रेसह दिली आहे



सही/-सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई